



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ९६ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२७ सप्टेंबर, २०१६ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ९६ वी बैठक मंगळवार, दि.२७ सप्टेंबर, २०१६ रोजी दुपारी ०१:०० वाजता नियोजित प्रमाणे व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
३)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निर्मात्रित
५)	श्री. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निर्मात्रित
६)	डॉ. मिश्रा डी. एन., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

अभिनंदनाचा ठराव:

- १) श्री. बी. सी. शेवाळे, वित्त व लेखा अधिकारी यांची पीएच. डी. पूर्ण झाल्याबद्दल मा. कुलसचिवांनी अभिनंदनाचा ठराव मांडला त्यावर डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी यांनी अनुमोदन दिले.
- २) श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक यांना "सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे परीक्षेच्या केलेल्या उल्लेखनीय कामासाठी Indus Foundation, Mumbai" यांच्याकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. कुलसचिवांनी अभिनंदनाचा ठराव मांडला त्यावर डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी यांनी अनुमोदन दिले.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [०१]
- १६ ऑगस्ट, २०१६ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
 - २३ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
- ठराव:
- १६ ऑगस्ट, २०१६ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.
 - २३ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या दि.०५/०८/२०१६ पासून दि.१४/०९/२०१६ पर्यंतच्या आढावा अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] सोलापूर विद्यापीठ संकुल तसेच संलग्नित महाविद्यालयातून नियमित बी. एस्सी. मायक्रोबायोलॉजी या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "स्व. कु. अंजली वसंतराव बनसुडे सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता रु.१,०६,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: डॉ. वसंतराव गणपत बनसुडे, माजी प्राचार्य, डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर यांनी सोलापूर विद्यापीठ संकुल तसेच संलग्नित महाविद्यालयातून नियमित बी. एस्सी. मायक्रोबायोलॉजी या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "स्व. कु. अंजली वसंतराव बनसुडे सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.०३/०८/२०१६ रोजीच्या पत्रासोबत रु.१,०६,०००/- (अक्षरी एक लाख सहा हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

डॉ. वसंतराव गणपत बनसुडे यांच्याकडून सुवर्णपदकासाठी रु.१,०६,०००/- (अक्षरी एक लाख सहा हजार फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून रु.१,०६,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.१०७०९, दि.०८/०९/२०१६ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०४] सोलापूर विद्यापीठ संकुल तसेच संलग्नित महाविद्यालयातून नियमित एम. कॉम. या परीक्षेमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "प्राचार्य डॉ. वसंतराव गणपत बनसुडे" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता रु.१,०६,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: प्रा. रंजना वसंत बनसुडे यांनी सोलापूर विद्यापीठ संकुल तसेच संलग्नित महाविद्यालयातून नियमित एम. कॉम. या परीक्षेमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "प्राचार्य डॉ. वसंतराव गणपत बनसुडे सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.०१/०९/२०१६ रोजीच्या पत्रासोबत रु.१,०६,०००/- (अक्षरी एक लाख सहा हजार रुपये फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

प्रा. रंजना वसंत बनसुडे यांच्याकडून सुवर्णपदकासाठी रु.१,०६,०००/- (अक्षरी एक लाख सहा हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून, रु.१,०६,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.१०७१०, दि.०८/०९/२०१६ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०५] महाराष्ट्र शासनाने दि.०१ सप्टेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दि.०१ जानेवारी, २०१६ पासून ११९ टक्क्यावरून १२५ टक्के केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: महाराष्ट्र शासन, वित्त विभागाचे शासन निर्णय क्र.मभवा-२०१६ / प्र. क्र.४४ / सेवा-९, दि.०१ सप्टेंबर, २०१६ मध्ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे.

"शासन असे आदेश देत आहे की, दि.०१ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ११९% वरून १२५% करण्यात यावा व दि.०१ सप्टेंबर, २०१६ पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात यावी". तसेच दि.०१ जानेवारी, २०१६ ते दि.३१ ऑगस्ट, २०१६ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.

प्रस्तूत विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरील शासन निर्णयाप्रमाणे महागाई भत्ता दि.०१/०९/२०१६ पासून ११९% वरून १२५% प्रमाणे आदा करण्याबाबत लेखा विभागास कळविण्यात आली आहे.

सदरची बाब व दि.०१ सप्टेंबर, २०१६ रोजीचे शासन निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: महाराष्ट्र शासनाने दि.०१ सप्टेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दि.०१ जानेवारी, २०१६ पासून ११९% वरून १२५% केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[०६] ग्रंथालय समितीच्या दि.३१/०८/२०१६ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: ग्रंथालय समितीची दि.३१/०८/२०१६ रोजी बैठक झाली. विषय पत्रिकेवर ग्रंथ व नियतकालिके खरेदी करणे, UGC १२th अनुदानामधून पुस्तके खरेदी करणे, RUSA अंतर्गत ई बुक्स व प्रिंट जर्नल्स खरेदीबाबत, सन १९९० पूर्वीची जुनी व जीर्ण झालेल्या पुस्तकांची छाननीबाबत, एक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना उत्कृष्ट वाचक म्हणून पारितोषिक देण्याबाबत, अभ्यासिकेत विद्यार्थ्याकरिता पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत इ. विषय विचारार्थ होते.

सबब, ग्रंथालय समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ७५(१) (ग) (तीन) व (चार) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: ग्रंथालय समितीच्या दि.३१/०८/२०१६ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] दि.०८/०९/२०१६ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.०३/०९/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.०३/०९/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे.

तो General Statutes No.S.324 नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. दि.०८/०९/२०१६ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेला दि.०३/०९/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत (विषय क्र.६ व ७(१) वगळून) व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.०३/०९/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांताबाबत (विषय क्र.६ व ७(१) वगळून) वित्त व लेखा समितीने दि.०८/०९/२०१६ च्या बैठकीत केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०८] इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सोलापूर विद्यापीठातर्गत महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी तयार केलेल्या अद्यावत नियमावलीची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.२४/०८/२०१५ रोजी विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सोलापूर विद्यापीठातर्गत प्रवेश देण्यासाठी नियमावली तयार करून विद्यापीठास सादर केली होती. परंतु सदर नियमावलीनुसार विद्यार्थ्यांचे निकाल तयार करताना येणाऱ्या अडचणी परीक्षा विभागाकडून दि.०९/०६/२०१६ रोजीच्या टिपणीन्वये पात्रता विभागास कळविण्यात आल्या होत्या.

याबाबत कोणती कार्यवाही करावी याबद्दल मा. कुलगुरु महोदयांना दि.०२/०७/२०१६ रोजी टिपणी सादर केली असता, मा. कुलगुरु महोदयांनी सर्व विद्याशाखेचे समन्वयक, परीक्षा नियंत्रक व यंत्रणा विश्लेषण यांची समिती गठीत करून अद्यावत नियमावली तयार करण्याचे आदेश दिले.

त्या अनुषंगाने सर्व विद्याशाखेचे समन्वयक, परीक्षा नियंत्रक व यंत्रणा विश्लेषण यांच्या समितीने दि.०५/०७/२०१६ रोजी बैठक घेवून इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सोलापूर विद्यापीठातर्गत महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी अद्यावत नियमावली तयार करून विद्यापीठास सादर केली आहे.

सबब, सदर नियमावलीच्या मान्यतेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सोलापूर विद्यापीठातर्गत महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी तयार केलेल्या अद्यावत नियमावलीस सर्वानुमते मान्यता देवून विद्या परिषदेकडे शिफारस करण्यात आली.

[०९] परीक्षा विभागाकडील Examination Rusult Processing Software मध्ये Upgradation या कामाकरिता M/s Core Info Solutions Pvt. Ltd. Kolhapur या फर्मसोबत AMC (Maintenance agreement) नूतनीकरणाची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: परीक्षा विभागाकडे असलेल्या Examination Rusult Processing Software मध्ये Upgradatioin या कामाकरिता M/s Core Info Solutions Pvt. Ltd, Kolhapur या फर्मसोबत करार करण्यात आला होता. कराराचा कालावधी सन २०११-१२, सन २०१२-१३, सन २०१३-१४, सन २०१४-१५ व सन २०१५-१६ असा होता. कराराचा कालावधी संपल्याने Examination Rusult Processing Software मध्ये Upgradation या कामाकरिता Online Core Software ची AMC करणे गरजेचे होते.

M/s Core Info Solutions Pvt. Ltd, Kolhapur या फर्मसोबत AMC करण्याकरिता दि.२०/०८/२०१६ रोजीच्या टिपणीन्वये मा. कुलगुरु महोदय यांनी मान्यता दिलेली असून सदर मान्यतेस अनुसरून वरील फर्मसोबत एका वर्षासाठी AMC करण्यात आला असून एका वर्षासाठी AMC करण्याकरिता ₹१,९८,३७५/- (अक्षरी एक लाख अठ्यानऊ हजार तिनशे पंच्याहत्तर रुपये फक्त) सर्व करासह इतका खर्च होणार असून सदरचा खर्च XII Plan Allocation (UGC) Annual Maintenance Contract या अंदाजपत्रकीय शिर्षकातून खर्ची टाकावा लागणार आहे.

सदरचा विषय समान लेखासंहिता २०१२ व महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील तरतूदीनुसार रु. एक लाखापुढील खरेदी / कामासाठीच्या खर्चास खरेदी समिती, वित्त व लेखा समिती व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.परंतु उपरोक्त बाब ही सेवेच्या अनुषंगाने असल्याने फक्त व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. तथापि, सदरची सेवा खंडीत न होण्यासाठी व ही कामे अत्यंत तातडीची बाब असल्याने यास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) नुसार, मान्यता दिली आहे.

सबब, M/s Core Info Solutions Pvt. Ltd, Kolhapur यांच्यासोबत AMC (Maintenance agreement) नूतनीकरणाबाबत मा. कुलगुरु महोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: परीक्षा विभागाकडील Examination Rusult Processing Software मध्ये Upgradation या कामाकरिता M/s Core Info Solutions Pvt. Ltd., Kolhapur या फर्मसोबत AMC (Maintenance agreement) नूतनीकरणाबाबत मा. कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१०] आरोग्य केंद्रात विविध तज्ञ डॉक्टरांच्या सेवा व्हीजीटिंग तत्वावर चालू करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ संकुलातील तसेच वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यापीठातील नियमित व कंत्राटी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. सदर बाब विद्यापीठ आरोग्य केंद्राच्या व्हीजन २०२० कार्यक्रामांमध्ये समाविष्ट आहे. याचाच भाग म्हणून विद्यापीठात फिजिशियन व नेत्ररोगतज्ञ यांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात व त्यासाठी सदर तज्ञ डॉक्टरांच्या खाली नमूद केल्याप्रमाणे सेवा घेण्यात याव्यात.

तज्ञ डॉक्टरांचे स्वरूप	शैक्षणिक अर्हता	प्रति महिना अपेक्षित व्हीजीट	प्रति व्हीजीट अपेक्षित सेवा
नेत्ररोग तज्ञ	MS / DNB Ophthalmology / DOMS	१	१ तास
फिजिशियन	MD / DNB / FCPS Medicine	२	१ तास

तसेच सदर तज्ञ डॉक्टरांना प्रति व्हीजीट रु.२,०००/- इतकी रक्कम मानधन म्हणून देण्यात यावे.

सबब, विद्यापीठ संकुलातील विद्यार्थी, वसतिगृहातील विद्यार्थी तसेच विद्यापीठातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना तज्ञ डॉक्टरांच्या सेवा पुरविण्याच्या दृष्टीने नेत्रतज्ञ व फिजिशियन यांच्या सेवा व्हीजीटिंग तत्वावर तथ निर्धारित मानधनावर चालू करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टरांच्या खाली नमूद केल्याप्रमाणे सेवा घेण्यास व तज्ञ डॉक्टरांना प्रति व्हीजीट ₹२,०००/- इतकी रक्कम मानधन म्हणून देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

तज्ञ डॉक्टरांचे स्वरूप	शैक्षणिक अर्हता	प्रति महिना अपेक्षित व्हीजीट	प्रति व्हीजीट अपेक्षित सेवा
नेत्ररोग तज्ञ	MS / DNB Ophthalmology / DOMS	१	१ तास
फिजिशियन	MD / DNB / FCPS Medicine	२	१ तास

[११] वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजने अंतर्गत कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध हॉस्पिटल्स सोबत MoU करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: उपरोक्त विषयास अनुसरुन विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचायांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत शहरातील खाजगी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस मेडिकल सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध स्पेशालिटी हॉस्पिटल्स सोबत पत्रव्यवहार करण्यास मा. कुलगुरु महोदय यांनी दि.२८/०६/२०१६ रोजी मान्यता दिलेली होती. त्या अनुषंगाने शहरातील विविध खाजगी स्पेशालिटी हॉस्पिटल्स सोबत पत्रव्यवहार केलेला असून त्यापैकी खाली नमूद केलेल्या हॉस्पिटल्सनी विद्यापीठासोबत MoU करुन विद्यापीठातील नियमित कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल सुविधा देण्याकरिता होकार कळविला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या रुग्णालयातील सुविधा व दरपत्रक पाठविले आहे.

Sr. No.	Name of the Hospital	Type of Hospital
1)	Chidgupkar Hospital Pvt. Ltd	Orthopedic & Multispecialty Hospital
2)	SPAN Hospital	Tertiary care high End Pediatric Hospital
3)	Gangamai Hospital	Tertiary Neurology and Trauma Hospital
4)	Yashodhara Super Specialty Hospital	High End Nephrology and Super Specialty Hospital
5)	Ashwini Rural medical College & Reserach Centre, Kumbhari	Multispecialty Hospital
6)	Ashwini Sahkari Rugnalay and Sanshodhan Kendra N. Sadar Bazar, Solapur	Tertiary Care Centre

उपनिर्दिष्ट यादीतील सर्व हॉस्पिटल्स ही नामांकित रुग्णालये असून सदर रुग्णालयामधून चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सेवा विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन देता येईल.

सबब, उपनिर्दिष्ट सर्व रुग्णालयांशी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजने अंतर्गत कॅशलेस वैद्यकीय सुविधेसाठी MoU करण्याबाबतच्या बाबीचा मसूदा मान्यतेस्तव सादर).

उराव: वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजने अंतर्गत कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खालील दिलेल्या हॉस्पिटल्स सोबत MoU करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

Sr. No.	Name of the Hospital	Type of Hospital
1)	Chidgupkar Hospital Pvt. Ltd	Orthopedic & Multispecialty Hospital
2)	SPAN Hospital	Tertiary care high End Pediatric Hospital
3)	Gangamai Hospital	Tertiary Neurology and Trauma Hospital
4)	Yashodhara Super Specialty Hospital	High End Nephrology and Super Specialty Hospital
5)	Ashwini Rural medical College & Reserach Centre, Kumbhari	Multispecialty Hospital
6)	Ashwini Sahkari Rugnalay and Sanshodhan Kendra N. Sadar Bazar, Solapur	Tertiary Care Centre

[१२] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठास सोलापूर विद्यापीठाची Working Space तात्पुरत्या स्वरूपात देण्याची बाब विचारार्थ

(टिपणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठाचे एक मुख्य केंद्र, ०४ विभागीय केंद्र (मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर) व ०५ उपविभागीय केंद्र (अमरावती, नांदेड, जळगाव, सोलापूर व कोल्हापूर) येथे स्थापन करण्यात येणार असून मा. कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी दि.०५/०८/२०१६ रोजीच्या पत्रान्वये असे कळविले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हे विद्यापीठ शै.वर्ष २०१७-१८ साठी दि. ०१/१०/२०१६ पासून अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, आर्किटेक्चर महाविद्यालय या तांत्रिक महाविद्यालयांना संलग्नित देण्याचे काम सुरु करणार आहे. त्यासाठी सोलापूर येथे उपविभागीय केंद्र सुरु करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाची Working Space तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

याबाबत सादर करण्यात येते की, सोलापूर विद्यापीठ हे नव्याने स्थापन झालेले असून सद्यस्थितीत विद्यापीठाचा कार्यकारी परिसर हा फार कमी व अपुरा असून त्यामध्ये प्रशासकीय इमारत, परीक्षा विभाग, सर्व शैक्षणिक संकुले, मुलांचे व मुलींचे वसतिगृह, अतिथी गृह इत्यादी इमारती आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठाच्या सोलापूर येथील उपकेंद्रासाठी इमारतीमधील Working Space तात्पुरत्या स्वरूपात देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांना ५ एकर जागा देण्यास यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. सध्या सोलापूर विद्यापीठाचे प्रशासकीय कार्यालय ग्रंथालय इमारतीत सुरु आहे. विद्यापीठाचे १७ अधिविभाग उपलब्ध ५ संकुलाच्या इमारतीमध्ये कार्यरत असून त्यांनाही जागा अपुरी पडत आहे. विद्यापीठाला प्राप्त ४८२ एकरच्या परिसरात इमारती बांधून विकास होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांना सोलापूर येथे उपविभागीय केंद्र सुरु करण्यासाठी Working Space देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली व तसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांना कळविण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३] प्रस्तूत विद्यापीठामार्फत "सोलापूर जीवनगौरव पुरस्कार" देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीमधील नियम क्र २ (वयाची मर्यादा) व ४ (नामनिर्देशन पध्दत) यामध्ये दुरुस्ती व सुधारित नियमावली लागू करण्याची बाब विचारार्थ

(टिपणी: सोलापूर विद्यापीठामार्फत सन २०१५ पासून "सोलापूर जीवनगौरव पुरस्कार" सुरु करण्यात आलेला आहे. त्यासाठी ०५ सदस्यीय समिती गठीत करून नियमावली व अर्ज (Application Form) तयार करण्यात आली आहे. सदर नियमावलीतील नियम क्र.२ पुरस्कारासाठी निवड करण्यात येणाऱ्या/नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या हयात व्यक्तीचे किमान वय ६२ वर्षापेक्षा कमी नसावे यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. तसेच नियम क्र.४ नामनिर्देशन पध्दत, यामध्ये सदरील पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून मा. व्यवस्थापन परिषदेकडून ०५ नावांची शिफारस करावयाची आहे. पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांकडून छाननी करणे व विचार करण्यासाठी बराच वेळ व्यय होत आहे. त्यासाठी सदर नियमांमध्येही आंशीक बदल करणे आवश्यक आहे.

सबब, सद्याचा नियम क्र.२ व ४ आणि त्यामध्ये खालीलप्रमाणे बदल करणे योग्य वाटत आहे.

सद्याचा नियम क्र. २	पुरस्कारासाठी निवड करण्यात येणाऱ्या/नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या हयात व्यक्तीचे किमान वय ६२ वर्षापेक्षा कमी नसावे.
सुधारित नियम क्र. २	पुरस्कारासाठी निवड करण्यात येणाऱ्या/नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या हयात व्यक्तीचे किमान वय ६२ वर्षापेक्षा कमी नसावे. तथापि यशस्वी योग्य व्यक्तीच्या बाबत सदर वय मर्यादाची अट शिथिल करण्यात येईल.
सद्याचा नियम क्र. ४	नामनिर्देशन पध्दत: सदरील पुरस्कारासाठी मा. व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केलेल्या पाच नावामधून एका व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठण केले जाईल. सदर त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष हे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु असतील, अन्य विद्यापीठाचे आजी किंवा माजी कुलगुरु व सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले एक सदस्य हे सदर समितीचे सदस्य असतील. पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून व्यवस्थापन परिषद ५ अर्जांची शिफारस उपरोक्त समितीकडे करेल..
सुधारित नियम क्र. ४	नामनिर्देशन पध्दत: सदरील पुरस्कारासाठी प्राप्त अर्जामधून एका व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठण केले जाईल. सदर त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष हे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु असतील, अन्य विद्यापीठाचे आजी किंवा माजी कुलगुरु व सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले एक सदस्य हे सदर समितीचे सदस्य असतील. पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी मा.व्यवस्थापन परिषदेचे ०३ सदस्यीय उपसमिती द्वारे करून ०५ अर्जांची शिफारस उपरोक्त समितीकडे अंतिम निर्णयासाठी करेल.

सबब, प्रस्तूत विद्यापीठामार्फत "सोलापूर जीवनगौरव पुरस्कार" देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीमधील नियम क्र २ (वयाची मर्यादा) व ४ (नामनिर्देशन पध्दत) यामध्ये दुरुस्ती व सुधारित नियमावली लागू करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठामार्फत "सोलापूर जीवनगौरव पुरस्कार" देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीमधील नियम क्र २ (वयाची मर्यादा) व ४ (नामनिर्देशन पध्दत) यामध्ये वरील प्रस्तावित प्रमाणे दुरुस्ती व सुधारित नियमावली लागू करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[१४(१)] दि.१७/०९/२०१६ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरु यांनी केलेल्या मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.१७/०९/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो विद्यापीठ परिनियम ३२४ नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार खरेदी समितीने कार्यवृत्तांतास मान्यता दिलेली आहे. सदर बैठकीच्या कार्यवृत्तांतावर तातडीने कार्यवाही करावयाची असल्याने त्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार मा. कुलगुरु यांनी वित्त व लेखा समितीच्या वतीने मान्यता दिलेली आहे. परिनियम ३२४ नुसार सदर खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेसमोर मान्यतेसाठी सादर कराव लागणार आहे.

सबब, दि.१७/०९/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.१७/०९/२०१६ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरु यांनी केलेल्या मान्यतेची शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१४(२)] महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ८(२) ड (एक) नुसार अभियांत्रिकी विभागासाठी एक टेक्निकल आय. टी. आय. झालेला टेक्निकल असिस्टंट, एक B. E. सिव्हील झालेला ज्युनिअर इंजिनिअर पदभरती केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागाकडे RUSA अंतर्गत असलेली कामे व विद्यापीठातील इतर टेंडर व दरपत्रकाची कामे, विविध अंदाजपत्रक तयार करणे, मोजमाप व इतर तांत्रिक कामे करणेकरिता टेक्निकल असिस्टंट व ज्युनिअर इंजिनिअर ही पदे महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ८(२) ड (एफ) नुसार भरण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार सदरची पदे भरण्याकरिता दि.०९/०९/२०१६ रोजी Walk in Interview द्वारे मुलाखती घेण्यात आल्या आहेत. निवड समितीच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना टेक्निकल असिस्टंट, ज्युनिअर इंजिनिअर व संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर अॅन्ड नेटवर्क एक्सपर्ट या पदावर एकत्रित वेतनावर नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत. सदरची पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.

सबब, सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ८(२) ड (एक) नुसार अभियांत्रिकी विभागासाठी एक टेक्निकल आय. टी. आय. झालेला टेक्निकल असिस्टंट, एक B. E. सिव्हील झालेला ज्युनिअर इंजिनिअर आणि एक संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर अॅन्ड नेटवर्क एक्सपर्ट पदभरती केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१४(३)] सोलापूर विद्यापीठ संकुल तसेच संलग्नित महाविद्यालयातून नियमित बी. ए. भाग- ३ राज्यशास्त्र (स्पेशल) या परीक्षेमधून प्रथम क्रमांक येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "श्री. सुशीलकुमारजी शिंदे सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता ₹१,०८,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: श्री. सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांनी सोलापूर विद्यापीठ संकुल तसेच संलग्नित महाविद्यालयातून नियमित बी. ए. भाग- ३ राज्यशास्त्र (स्पेशल) या परीक्षेमधून प्रथम येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "श्री. सुशीलकुमारजी शिंदे सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.१५/०९/२०१६ रोजीच्या पत्रासोबत ₹१,०८,०००/- (अक्षरी एक लाख आठ हजार रुपये फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

श्री. सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांच्याकडून सुवर्णपदकासाठी ₹१,०८,०००/- (अक्षरी एक लाख आठ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून ₹१,०८,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.११५७४, दि.२०/०९/२०१६ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१४(४)] M/s Kalpak Computers, Solapur यांच्या CCTV with Accessories बसविण्याच्या वाढीव कामाच्या देयकाची रक्कम आदा करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: M/s. Kalpak Computers, Solapur यांना संगणकशास्त्र संकुलाच्या इमारती मध्ये CCTV with Accessories बसविण्याचे काम दि.१५/०६/२०१६ रोजीच्या खरेदी समितीच्या बैठकीत ठराव क्र.४ अन्वये वित्त व लेखा समितीच्या शिफारशीने दि.२८/०६/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.२० अन्वये मान्यतेने ₹२,०३,४२०/- (सर्व करासहीत) इतक्या रक्कमेस देण्यात आलेली आहे. सदर फर्मला पुरवठा देताना ५०० मिटर Cabling copper wire and capping प्रति मिटर ₹४५/- प्रमाणे देण्यात आली होती. तथापि प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी एकूण १२२६ मिटर Cabling copper wire and capping लागली आहे. ७२६ मिटर जादा लागलेली केबल वायरचे ₹२१,६७०/- इतके रक्कम होते. मा. कुलगुरु यांनी नियुक्त केलेल्या पडताळणी समितीनेही तसा अहवालही दिलेला आहे. सोबत पुरवठा आदेश व पडताळणी अहवाल जोडला आहे.

M/s. Kalpak Computers, Solapur यांना उपरोक्त कामासाठी लागलेल्या जादा केबल वायरच्या देयकाची रक्कम ₹३२,६७०/- आदा करावी लागणार आहे. सदरचा खर्च हा Development Budget- School of Computational Sciences तरतूद ₹५ लाख मधून होणार आहे.

सबब, M/s. Kalpak Computers, Solapur यांच्या Cabling copper wire and capping च्या वाढीव झालेल्या कामाच्या देयकाची रक्कम आदा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: M/s Kalpak Computers, Solapur यांच्या CCTV with Accessories बसविण्याच्या वाढीव कामाच्या देयकाची रक्कम ₹३२,६७०/- आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१४(५)] शै. वर्ष २०१६-१७ मधील १२ वी पुरवणी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होवून प्रस्तुत विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेशित झाले आहेत अशा विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची २५% पेक्षा जास्त अनुपस्थिती माफ करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दि.२६/०८/२०१६ रोजीच्या पत्र क्र.संकीर्ण २०१६ / प्र. क्र./४८२/१६) विशि-३ अन्वये १२ वी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी सर्व अकृषि विद्यापीठांनी पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया दि.१०/०९/२०१६ पर्यंत वाढविण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत निर्देशित केले होते. तसेच या सर्व विद्यार्थ्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार १८० शैक्षणिक दिवस भरतील याची दक्षता घेण्याबाबत निर्देशित केले होते.

या अनुषंगाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया दि.१०/०९/२०१६ पर्यंत वाढविण्याचे व सदर विद्यार्थ्यांचे १८० शैक्षणिक दिवस भरण्याबाबतचे निर्देश दि.३१/०८/२०१६ रोजीच्या पत्रान्वये पत्र क्र.सोविसो / पीजी प्रवेश विभाग / २०१६-१७ / ८३६२ अन्वये देण्यात आले आहेत.

परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार १८० दिवस म्हणजे प्रथम सत्र ९० व द्वितीय सत्र ९० असे गृहीत धरले तर, प्रथम सत्रासाठी सदर विद्यार्थ्यांचे ९० दिवस भरणे शक्य नाही. परंतु विद्यापीठ अध्यादेश ३२ प्रमाणे जर व्यवस्थापन परिषदेस योग्य वाटत असेल तर व्यवस्थापन परिषद २५% जास्त अनुपस्थिती असेल तर अशा विद्यार्थ्यांस अनुपस्थिती विषयी condonation (सूट) देता येईल अशी तरतूद आहे.

आजतागायत १२ वी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण १३० ते १५० इतक्या विद्यार्थ्यांने विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेशासाठी आवेदन पत्र सादर केलेले आहेत. (यादी सोबत जोडलेली आहे.)

सबब, सदर पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची २५% पेक्षा जास्त अनुपस्थिती माफ करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: शै. वर्ष २०१६-१७ मधील १२ वी पुरवणी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होवून प्रस्तुत विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेशित झाले आहेत अशा विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची २५% पेक्षा जास्त अनुपस्थिती माफ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१४(६)] विद्यापीठासाठी सन २०१६-१७ करिता कुरिअर सेवा वार्षिक दरकरार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी:विद्यापीठास टपालाची सेवा पुरविण्यासाठी सन २०१६-१७ करिता कुरिअर सेवा वार्षिक दरकरार करणे या कामाकरिता संबंधिताकडून दरपत्रके मागवून तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि.१२/०८/२०१६ रोजी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. निविदा स्विकृतीची अंतिम तारीख दि.२२/०८/२०१६ या तारखेपर्यंत होती. एकूण ५ (पाच) कुरिअर फर्मधारकाकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. तांत्रिक निविदा व दराची निविदा दि.२३/०८/२०१६ रोजी फर्मच्या प्रतिनिधीसमोर उघडण्यात आल्या असता त्यामध्ये ०५ फर्मधारकाची निविदा पात्र झाल्या.

विद्यापीठाशी संलग्नित असणारी सर्व महाविद्यालये, महाराष्ट्र शासन, युजीसी व इतर टपाल प्राधान्याने व वेळेवर पाठविणे आवश्यक असून त्यासाठी कुरिअर सेवेची आवश्यकता आहे. उपरोक्त जाहिर निविदेमध्ये ५ (पाच) निविदाधारकांनी सहभाग नोंदविला असून त्यापैकी पाच निविदा पात्र झाल्या आहेत. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन पात्र झालेली निविदा स्विकारून पुढील कार्यवाही करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी समान लेखा संहितेमधील तरतूद TAPPENDEX I DP-SR-६ (v-i) (b-i) नुसार मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने मधुर एक्सप्रेस कुरिअर सर्व्हिस, ४०२ चाटी गल्ली, सोलापूर यांची दराची निविदा खरेदी समितीचे सदस्य यांच्यासमोर उघडण्यात आली असून, दराचा तक्ता सोबत जोडला आहे. त्यानुसार विद्यापीठाला मधुर एक्सप्रेस कुरिअर सर्व्हिस सेवा घेण्याकरिता सन २०१६-१७ करिता वार्षिक दर करार करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सन २०१६-१७ या वर्षाकरिता विद्यापीठास कुरिअर सेवा घेण्यासाठी तौलोनिक तक्त्यातील न्यूनतम दर असलेले मधुर एक्सप्रेस कुरिअर सर्व्हिस, सोलापूर यांच्यासमवेत वार्षिक दरकरार करण्यास सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.

[१४(७)] सोलापूर विद्यापीठ संकुल तसेच संलग्नित महाविद्यालयातून नियमित बी. ए. हिंदी (स्पेशल) या परीक्षेमधून प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "कै. प्रभाकर दिगंबर शिरवळकर सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता ₹१,०८,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: श्री. सदाशिव दिगंबर शिरवळकर यांनी सोलापूर विद्यापीठ संकुल तसेच संलग्नित विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "कै. प्रभाकर दिगंबर शिरवळकर सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.२०/०९/२०१६ रोजीच्या पत्रासोबत ₹१,०८,०००/- (अक्षरी एक लाख आठ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

श्री. सदाशिव दिगंबर शिरवळकर यांच्याकडून सुवर्णपदकासाठी ₹१,०८,००/- (अक्षरी एक लाख आठ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून ₹१,०८,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.११४८४, दि.२३/०९/२०१६ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१४(८)] NMEICT च्या Centrally Sponsored Plan Scheme अंतर्गत विद्यापीठ परिसरात Wi-Fi सुविधा कार्यान्वित करण्यासाठी Advisor म्हणून प्रा. आय. आय. काझी, CSE Dept., एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सोलापूर यांची नियुक्त करण्याबाबत व त्यांना अंदाजित खर्चाच्या २% कन्सलटेशन चार्ज देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: NMEICT च्या Centrally Sponsored Plan Scheme अंतर्गत मार्च २०१६ मध्ये रु.१३ लाख निधी मंजूर झाला असून यापैकी ११.७० लाख निधी विद्यापीठास प्राप्त झालेला आहे.

सदर प्राप्त निधीतून विद्यापीठ परिसरात Wi-Fi सुविधा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक टेंडर मागविण्याची प्रक्रिया पूर्ण करणे व संपूर्णपणे Wi-Fi सुविधा कार्यान्वित करेपर्यंतची अनुषंगिक कार्यवाही करण्यासाठी एक तज्ञाचे नामनिर्देशन करण्याची बाब दि.१६/०८/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीस ठेवला असता, NMEICT प्रकल्पांतर्गत विद्यापीठ परिसरात वाय-फाय सुविधा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक टेंडर मागविण्याची प्रक्रिया पूर्ण करणे व संपूर्णपणे वाय-फाय सुविधा कार्यान्वित करेपर्यंतची सर्व अनुषंगिक कार्यवाही करण्यासाठी एका तज्ञाचे नामनिर्देशन करण्यास सुर्वानुमते मान्यता देण्याची आली. त्यावर असा ठराव झाला आहे.

त्यानुसार प्रा. एस. एस. सुर्यवंशी, संचालक, पदार्थविज्ञान संकुल यांनी दि.०८/०९/२०१६ रोजीच्या पत्रान्वये प्रा. आय. आय. काझी, CSE Dept., एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सोलापूर यांना Advisor म्हणून नियुक्त करावे व अंदाजित खर्चाच्या २-३% कन्सलटेशन चार्ज देण्यात यावा, असे सूचविले आहे.

तदनंतर दि.२०/०९/२०१६ रोजीच्या टिपणीन्वये मा. कुलगुरुमहोदयांचे प्रा. आय. आय. काझी, CSE Dept., एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सोलापूर यांना Advisor म्हणून नियुक्त करण्यास व त्यांना अंदाजित खर्चाच्या २% कन्सलटेशन चार्ज देण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत.

सबब, NMEICT च्या Centrally Sponsored Plan Scheme अंतर्गत विद्यापीठ परिसरात Wi-Fi सुविधा कार्यान्वित करण्यासाठी Advisor म्हणून प्रा. आय. आय. काझी, CSE Dept., एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सोलापूर यांची नियुक्त करण्याबाबत व त्यांना एकूण अंदाजित खर्चाच्या २% कन्सलटेशन चार्ज देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: NMEICT च्या Centrally Sponsored Plan Scheme अंतर्गत विद्यापीठ परिसरात Wi-Fi सुविधा कार्यान्वित करण्यासाठी Advisor म्हणून प्रा. आय. आय. काझी, CSE Dept., एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सोलापूर यांची नियुक्त करण्याबाबत व त्यांना अंदाजित खर्चाच्या २% कन्सलटेशन चार्ज देण्यास सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.

[१४(९)] शाहीर अमर शेख अध्यासन केंद्र सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १४(७) नुसार विद्या परिषदेच्या वतीने स्विकारुन शासनास पाठविण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा. श्री. संजय वामन सावकारे भुसावळ विधानसभा सदस्य यांनी दि.०८ जानेवारी, २०१५ रोजीच्या पत्रानुसार शाहीर अमर शेख यांच्या जन्माला या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधील शाहीर कै. अमर शेख यांचे योगदान अतुल्य आहे. आज महाराष्ट्रात शाहिरी परंपरा अखेरचा श्वास घेत आहे. हाताच्या बोटार मोजता येतील इतके जीव ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कै. शाहीर अमर शेख यांच्या कार्यकृत्वाची महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेची ओळख नवीन पिढीला करुन देण्यासाठी शाहीर अमर शेख यांच्या शंभराव्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या या महान लोककलावंताला आदरांजली अर्पण करावी. तसेच सोलापूर विद्यापीठात शाहीर अमर शेख यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

तसेच मा. नामदार विनोद तावडेजी यांनी एप्रिल, २०१५ रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्रातील विविध अकृषि विद्यापीठाकडून अध्यासन निर्माण करण्याबाबत वाढती मागणी विचारात घेवून अध्यासनासंदर्भात निश्चित धोरण तयार करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय झाल्यावर अध्यासन निर्मितीचा विचार करणे शक्य होईल, असे कळविले आहे.

उक्त पत्रानुसार तसेच शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १४(७) अन्वये तातडीची बाब म्हणून विद्या परिषदेच्या वतीने स्विकारुन शाहीर अमर शेख अध्यासन केंद्राच्या सर्वकष प्रस्ताव शासनास पाठविण्यास मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: शाहीर अमर शेख अध्यासन केंद्र सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १४(७) नुसार विद्या परिषदेच्या वतीने स्विकारुन शासनास पाठविण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१४(१०)] CSIR-Central Electronics Engineering Research Institute (CEERI), Pilani, Rajasthan व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (मुख्यतः पदार्थविज्ञान संकुल) यांच्यामध्ये करावयाच्या सामंजस्य कराराचा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा. संचालक, पदार्थविज्ञान संकुल यांनी दि.२३/०९/२०१६ रोजीच्या पत्रान्वये CSIR-Central Electronics Engineering Research Institute (CEERI), Pilani, Rajasthan व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (पदार्थविज्ञान संकुल) या दोन संस्थामध्ये संशोधक विद्यार्थी, संशोधक मार्गदर्शक, शास्त्रज्ञ इत्यादींसाठी मूलभूत व अत्यावश्यक संशोधन सुविधा, शैक्षणिक व संशोधन बाबीवरील चर्चा, कल्पना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि संशोधन विकास प्रकल्प (Mutual Research Projects), चर्चासत्र, कार्यशाळा यांचे आयोजन करणे, इ. सदर सामंजस्य करारानुसार संशोधक, विद्यार्थी व शिक्षक संबंधित दोन्हीही संस्थांना भेटी देवून विचारांची आदान प्रदान करणे यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्याबाबत विनंती केली आहे.

सबब, सदर सामंजस्य कराराचा मसूदा (Memorandum of Understanding) व्यवस्थापन परिषदेच्या अवलोकनार्थ व विचारार्थ).

ठराव: CSIR-Central Electronics Engineering Research Institute (CEERI), Pilani, Rajasthan व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (मुख्यतः पदार्थविज्ञान संकुल) यांच्यामध्ये सामंजस्य करार प्रस्तावित मसूद्याप्रमाणे करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१४(११)] M.Sc., M. C. A. (Sci) या अभ्यासक्रमाकरिता ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशीबाबत शासनाची असलेली गंभीरता व सततचा पाठपुरावा याचा विचार करता Secure Delivery of Examination Papers ही शिफारस टप्पाटप्प्याने पूर्ण करण्याकरिता या पुढील टप्पा म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमास (उदा.एम. ए, एम. कॉम, एम.एस्सी, एल. एल. एम, व एम. एस. डब्ल्यू) या अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकाही Online पध्दतीने वितरण करण्याची बाब परीक्षा मंडळाच्या दि.२३/०८/२०१६ च्या बैठकीतील आयत्यावेळेचा १२(२) अन्वये विचारार्थ ठेवण्यात आला असता त्यावर खालीलप्रमाणे ठराव झालेला आहे.

ठराव:	M. A, M. Com, M.Sc, LL.M and M.S.W. इ. अभ्यासक्रमाकरिता Secure Delivery of Examination Papers पध्दत एकाच गोपनीय प्रेसकडून प्रश्नपत्रिकेचे टायपींग (DTP) व Upload करणे व सर्व परीक्षा केंद्राना Online पाठविणे इ. कामे करून घेण्याची सदरची ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.
-------	--

उक्त ठरावानुसार आगामी ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१६ च्या परीक्षा M.Sc, MCA (Sci), अभ्यासक्रमाकरिता जिल्ह्यातील जवळपास ०९ परीक्षाकेंद्रावर सदरील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा असते. या ०९ परीक्षाकेंद्रावर Secure Delivery of Examination Papers पध्दत एकाच गोपनीय प्रेसकडून प्रश्नपत्रिकेचे टायपींग (DTP) व Upload करणे व सर्व परीक्षा केंद्राना Online पाठविणे बाबत कार्यवाही करण्याकरिता आवश्यक गोपनीय प्रक्रिया पार पाडावी लागेल.

उपरोक्त पध्दतीने प्रश्नपत्रिका वितरण प्रायोगिक तत्वावर ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१६ च्या परीक्षा पासून M.Sc, MCA (Sci) या अभ्यासक्रमाकरिता करण्यास तसेच उक्तप्रमाणे प्रश्नपत्रिकेचे टायपींग (DTP) व Upload करणे व सर्व परीक्षा केंद्राना Online पाठविणे याकरिता एका गोपनीय फर्मने काम करून देण्यासाठी तयारी दर्शविलेली आहे. सदरचे काम गोपनीय व संवेदनशील असल्याने सदर कंपनीकडून कामकरून घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, दर ठरवणे, प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चास इ. बाबीची सर्व अधिकार मा. कुलगुरु महोदयांकडे असावेत याकरिता सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: M.Sc., M. C. A. (Sci) या अभ्यासक्रमाकरिता ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यास व अध्यादेश ०.३९ प्रमाणे कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१४(१२)] विद्यापीठ वाहन क्रमांक एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा (डिझेल) व एम. एच. १३ बी ५९६६ (टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड) या वाहनांची विक्री करताना जास्तीत जास्त किंमत प्राप्त होईल त्यांच्याशी प्रक्रिया करण्याची बाब व्यवस्थापन परीषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा व एम.एच. १३ बी ५९६६ टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड या दोन वाहनांचा लिलाव दि.१० ऑगस्ट, २०१६ रोजी दुपारी ३:०० वाजता विद्यापीठ कार्यालयात आयोजित करण्यास व सदर वाहनांचा लिलाव हा खालीलप्रमाणे Government Registered Valuator यांनी दिलेल्या किंमतीपासून पुढे करण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी दि.२८ जुलै, २०१६ रोजी मान्यता दिलेली होती.

Government Registered Valuator	एम. एच. १३ एसी ९९८८	₹३,००,०००/-
यांनी काढलेली किंमत	एम. एच. १३ बी ५९६६	₹१,५०,०००/-

मा. कुलगुरुमहोदय यांच्या आदेशानुसार दि.१० ऑगस्ट, २०१६ रोजी दुपारी ३:०० वाजता लिलाव घेण्यात येवून मा. वित्त व लेखा अधिकारी, मा. परीक्षा नियंत्रक, मा. संचालक व मा. कुलसचिव यांच्या समितीने एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वाहन लिलावात सर्वात जास्त बोली बोललेले श्री. रसूल जाफरसाब मुजावर यांना ₹३,००,१००/- विक्री करण्याची शिफारस केलेली होती. तसेच Government Registered Valuator यांनी एम. एच. १३ बी ५९६६ टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड या वाहनाची ₹१,५०,०००/- किंमत काढलेली होती. परंतु श्री. रसूल जाफरसाब मुजावर यांनी सदर वाहनाची सर्वात जास्त बोली ₹८०,०००/- बोलल्यामुळे एम. एच. १३ बी ५९६६ टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड हे वाहन विक्री न करण्याबाबत समितीने केलेल्या शिफारशीस मा. कुलगुरुमहोदयांनी दि.१६/०८/२०१६ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिलेली होती.

उपरोक्त लिलावामध्ये श्री. रसूल जाफरसाब मुजावर यांना एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा हे वाहन ₹३,००,१००/- इतक्या रकमेस मंजूर केल्यानंतर सदर वाहनाची विक्री किंमत ₹३,००,१००/- प्रथमतः प्रस्तुत विद्यापीठात भरणा केल्यानंतर आर. टी. ओ. कार्यालयाची कार्यवाही आपण स्वतः करून वाहनाचा ताबा घेण्याची कार्यवाही पत्र पाठविल्यापासून १५ दिवसात करण्याबाबत श्री. मुजावर यांना संदर्भ पत्र क्र.सोविसो/अभि.वाहनविभाग/२०१६-१७/७९०९, दि.१८/०८/२०१६ अन्वये कळविले होते. सदर मुदतीत श्री. मुजावर यांनी वाहन ताब्यात घेण्याची कोणतीच कार्यवाही केलेली नाही व त्यासंदर्भात विद्यापीठाशी कोणताच संपर्क साधलेला नाही. त्या अनुषंगाने विद्यापीठाने मा. कुलगुरुमहोदय यांच्या दि.०७/०९/२०१६ रोजीच्या मान्यतेने श्री. मुजावर यांना ₹३,००,१००/- प्रस्तुत विद्यापीठात भरणा करून एम. एच. १३ एसी ९९८८ वाहन ताब्यात

घेण्याची कार्यवाही पुनश्च: सात दिवसांची मुदत दिलेली होती. तसेच सदर मुदतीतही श्री. मुजावर यांनी वाहन ताब्यात घेण्याची कोणतीच कार्यवाही केली नाही तर त्यांनी प्रस्तूत विद्यापीठाकडे पा. क्र.७८८४, दि.१०/०८/२०१६ भरणा केलेले ई. एम. डी. जप्त करण्यात येवून श्री. मुजावर यांना ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात येईल, असे संदर्भ पत्र क्र. सोविसो / अभि. वाहनविभाग / २०१६-१७ / ८६५२, दि.१२/०९/२०१६ अन्वये कळविले होते. परंतु अद्याप श्री. मुजावर यांनी सदर वाहन खरेदीसाठी विद्यापीठाशी संपर्क साधलेला नाही.

उपरोक्त बाब विचारात घेता, विद्यापीठ वाहन क्रमांक एम. एच. १३ एसी ९९८८ (हुंडाई वेरणा) व एम. एच. १३ बी ५९६६ (टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड) या वाहनांची विक्री करताना जास्तीत जास्त किंमत प्राप्त होईल त्यांच्याशी प्रक्रिया करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ वाहन क्रमांक एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा (डिझेल) व एम. एच. १३ बी ५९६६ (टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड) या वाहनांची विक्री करताना अपेक्षित किंमत मिळत नसल्याने जास्तीत जास्त किंमत प्राप्त होईल त्यांच्याशी प्रक्रिया करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद